

महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स धोरण - २०१६ व त्याअंतर्गत FAB प्रकल्पाकरीता दिली जाणारी प्रोत्साहने अनुज्ञेय करण्यासाठी तज्ञ समितीचे गठन करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग
शासन निर्णय क्रमांक: साप्रोयो-२०२१/प्र.क्र.३३/उद्योग-८

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक: ०४ ऑगस्ट, २०२१

वाचा:-

१. शासन निर्णय, उद्योग ऊर्जा व कामगार विभाग क्र.मइधो-२०१४/ प्र.क्र.११८/उद्योग-२, दि.११/०४/२०१६
२. शासन निर्णय, उद्योग ऊर्जा व कामगार विभाग क्र.मइधो-२०१६/प्र.क्र.१८९/उद्योग-२, दि.२४/०८/२०१७
३. शासन निर्णय, उद्योग ऊर्जा व कामगार विभाग क्र.मइधो-२०१६/ प्र.क्र.१८९/उद्योग-२, दि.२८/०८/२०१७
४. शासन निर्णय, उद्योग ऊर्जा व कामगार विभाग क्र.मइधो-२०१७/ प्र.क्र.१५८/उद्योग-२, दि.१७/११/२०१७
५. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार अधिसूचना क्र.२६(१)२०१९-IPHW, दि.२५/०२/२०१९
६. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार अधिसूचना (SPECS), दि.०१/०४/२०२०
७. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार अधिसूचना (EMC २.०), दि.०१/०४/२०२०
८. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार अधिसूचना (PLI), दि.०१/०४/२०२०
९. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार मार्दर्शक सूचना, दि.०१/०६/२०२०
१०. शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग क्र. मइधो-२०२०/प्र.क्र.५५/उद्योग-२, दि.२०.०१.२०२१.

प्रस्तावना :-

राज्य शासनाने “महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स धोरण -२०१६ आणि त्या अंतर्गत FAB प्रकल्पांकरीता प्रोत्साहने” धोरण शासन निर्णय क्र. मइधो-२०१४/ प्र.क्र. ११८/ उद्योग-२, दिनांक ११ एप्रिल, २०१६ अन्वये घोषित करण्यात आले आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स धोरणांतर्गत अर्ज करणारा घटक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक घटक आहे किंवा कसे याची खात्री करण्यासाठी महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स धोरण -२०१६ अंतर्गत देण्यात येणारी प्रोत्साहने ही M-SIPS या योजनेशी संलग्न करण्यात आली होती. संबंधित घटक हा इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक घटक आहे किंवा कसे याची सखोल तपासणी M-SIPS या केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत होत असल्यामुळे त्याअंतर्गत निश्चित झालेली पात्रता गृहीत धरून राज्याच्या इलेक्ट्रॉनिक धोरणांतर्गत प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात येत होता. तथापि, केंद्र शासनाची M-SIPS योजना ही जानेवारी, २०१९ पासून संपुष्टात आली आहे.

वरील वस्तुस्थिती विचारात घेऊन, राज्याच्या इलेक्ट्रॉनिक्स धोरण-२०१६ मध्ये सुधारणा करून राज्याचे इलेक्ट्रॉनिक्स धोरण-२०१६ केंद्र शासनाच्या M-SIPS योजनेपासून विलग करून केंद्रशासनाच्या SPECS व PLI योजनांशी संलग्न करण्याची, या योजनांमध्ये समाविष्ट इलेक्ट्रॉनिक घटकांना राज्याच्या इलेक्ट्रॉनिक्स धोरणांतर्गत प्रोत्साहने अनुज्ञेय करण्याची, त्याचप्रमाणे राज्याच्या विद्यमान इलेक्ट्रॉनिक्स धोरण-२०१६ यास दि.३१/०३/२०२३ पर्यंत संदर्भाधिन क्र. १९ च्या शासन निर्णयान्वये मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच

दि. २०.०१.२०२१ च्या शासन निर्णयातील परि.६ मध्ये नमुद केल्यानुसार इलेक्ट्रॉनिक धोरण-२०१६ नुसार विशाल प्रकल्पांसाठी प्रोत्साहने अनुज्ञेय करण्याच्या प्रयोजनार्थ प्रधान सचिव (उद्योग) याच्या अध्यक्षतेखाली तज्ञ समितीचे गठन करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

शासन निर्णय :-

- महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक धोरण -२०१६ व त्याअंतर्गत FAB प्रकल्पाकरिता दिली जाणारी प्रोत्साहने या धोरणामध्ये सुधारणा करण्याबाबतचा शासन निर्णय दि. २०.०१.२०२१ मधील परि. ६ मध्ये विहित करण्यात आल्यानुसार प्रस्तावांची छाननी करण्यासाठी अ.मु.स. (उद्योग) यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे समितीचे गठन करण्यात येत आहे.

१	अ.मु.स. (उद्योग)	अध्यक्ष
२	सचिव (व्यय), वित्त विभाग	सदस्य
३	विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय	सदस्य
४	श्री.प्रो. दिनेश शर्मा, सेवानिवृत्त प्राध्यापक, इलेक्ट्रीकल विभाग, आयआयटी मुंबई (नामवंत संस्थेमधील इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे विभाग प्रमुख)	सदस्य
५	श्री.फारुक काझी, विभाग प्रमुख, इलेक्ट्रीकल विभाग, विजेटीआय, मुंबई. (नामवंत संस्थेमधील इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे विभाग प्रमुख)	सदस्य
६	श्री. अभय दोशी, उपाध्यक्ष, स्ट्रक्चर्स इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट मॅनुफ्यक्चरिंग असोशिएशन, (SEEMA) (इलेक्ट्रॉनिक्स उद्योग क्षेत्रातील नामवंत संघटनांचे प्रतिनीधी)	सदस्य
७	मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई	सदस्य सचिव
८	श्री. प्रभाकर देवधर, संचालक, अॅपलॅब लिमिटेड, मुंबई	सदस्य

२. समितीची कार्यकक्षा खालील प्रमाणे निश्चित केली आहे. :-

- ज्या उद्योग घटकांना केंद्र शासनाच्या SPECS आणि PLI योजनेनुसार केंद्र शासनाची प्रोत्साहने कोणत्याही कारणास्तव मान्य झाली नसतील अशा घटकांनी राज्यात गुंतवणूक केल्यास त्या उद्योग घटकांच्या प्रकल्पाचे आर्थिक व तांत्रिक मूल्यमापन करुन या उद्योग घटकांना राज्याचे प्रचलित इलेक्ट्रॉनिक्स धोरण लागू करुन प्रोत्साहने अनुज्ञेय करणे.
- इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात गुंतवणूकवृद्धी व रोजगार निर्मिती होण्यासाठी नवीन औद्योगिक घटकांनी अथवा विस्तारीत घटकांनी राज्याचे इलेक्ट्रॉनिक्स धोरण २०१६ मध्ये विशाल प्रकल्पांसाठी विहित केलेल्या निकषाप्रमाणे खालील उपक्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या उद्योग घटकांच्या प्रकल्पाचे

आर्थिक व तांत्रिक मूल्यमापन करुन इलेक्ट्रॉनिक्स धोरण-२०१६ नुसार विशाल प्रकल्पांसाठी विहित प्रोत्साहने अनुज्ञेय करणे.

- i. Telecom Products
- ii. Consumer Electronics
- iii. Health and Medical Electronics
- iv. Industrial Electronics
- v. Automotive Electronics
- vi. Strategic Electronics
- vii. Avionics
- viii. Electronics Manufacturing Services
- ix. Solar Cell Manufacturing

३. दि. ०१.०४.२०२० रोजीच्या अधिसूचनेद्वारे केंद्र शासनाने Scheme for promotion of manufacturing of electronic components and semiconductors (SPECS) ही योजना जाहीर केली आहे. सदर अधिसूचनेच्या सहपत्रातील (Annexure) A ते G येथे नमूद वस्तूंचे (goods) उत्पादन करणाऱ्या ज्या घटकांना कोणत्याही कारणास्तव केंद्र शासनाची प्रोत्साहने मान्य झालेली नसतील अशा घटकांनी महाराष्ट्र राज्यात गुंतवणुक करण्याबाबत सादर केलेल्या प्रकल्प अहवालाच्या तांत्रिक व आर्थिक मूल्यमापनाअंती पात्र ठरणाऱ्या उद्योग घटकांना राज्याचे इलेक्ट्रॉनिक्स धोरण - २०१६ लागू करुन सदर धोरणातर्गत सुक्ष्म, लघु, मध्यम व मोठे प्रकल्पांसाठी विहित करण्यात आलेली प्रोत्साहने तसेच विशाल व अतिविशाल प्रकल्पांसाठी मा. मंत्रीमंडळ उपसमितीच्या मान्यतेने इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील उद्योग घटकांना वेळोवेळी मंजुर करण्यात आलेली प्रोत्साहने अनुज्ञेय करण्याबाबतचा निर्णय घेणे.

४. दि. ०१.०४.२०२० रोजीच्या अधिसूचनेद्वारे केंद्र शासनाने Production Linked Incentives Scheme (PLI) ही योजना जाहीर केली आहे. सदर अधिसूचनेसोबतच्या Annexure- A येथे नमूद वस्तूंचे (goods) उत्पादन करणाऱ्या घटकांना कोणत्याही कारणास्तव केंद्र शासनाची प्रोत्साहने मान्य झालेली नसतील अशा घटकांनी महाराष्ट्र राज्यात गुंतवणुक करण्याबाबत सादर केलेल्या प्रकल्प अहवालाच्या तांत्रिक व आर्थिक मूल्यमापनाअंती पात्र ठरणाऱ्या उद्योग घटकांना राज्याचे इलेक्ट्रॉनिक्स धोरण - २०१६ लागू करुन सदर धोरणातर्गत सुक्ष्म, लघु, मध्यम व मोठे प्रकल्पांसाठी विहित करण्यात आलेली प्रोत्साहने तसेच विशाल व अतिविशाल प्रकल्पांसाठी मा.मंत्रीमंडळ उपसमितीच्या मान्यतेने इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील उद्योग घटकांना वेळोवेळी मंजुर करण्यात आलेली प्रोत्साहने अनुज्ञेय करण्याबाबतचा निर्णय घेणे.

५. दि. २५.०१.२०२१ रोजीच्या शासन निर्णय क्र. मईधो-२०२०/प्र.क्र.५५/उ-२, मधील परिच्छेद क्र. ०१ अन्वये महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स धोरण -२०१६ व त्यातर्गत FAB प्रकल्पातर्गत दिली जाणारी प्रोत्साहने ही केंद्र शासनाच्या दि. ०१.०४.२०२० रोजीच्या अधिसूचनेद्वारे घोषित करण्यात आलेल्या SPECS व PLI या योजनांशी संलग्न करण्यात आलेली आहेत. या पार्श्वभूमीवर FAB घटकाचे उत्पादन करणाऱ्या उद्योग घटकांकडुन प्राप्त होणाऱ्या प्रकल्प अहवालाचे तांत्रिक व आर्थिक मूल्यमापन करुन प्राप्त उद्योग घटकांना दि. ११.०२.२०१६

रोजीच्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेल्या महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स धोरण -२०१६ व त्यातर्गत FAB प्रकल्पातर्गत दिली जाणारी प्रोत्साहने अनुज्ञेय करण्याबाबतचा निर्णय घेणे.

६. सदर शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेल्या तज्ञ समितीसमोर प्रस्ताव सादर करण्याकरिता संबंधित उद्योग घटकांनी विकास आयुक्त (उद्योग) उद्योग संचालनालय, मुंबई यांचेकडे सोबतच्या प्रपत्र -अ अन्वये विहित करण्यात आलेल्या तपासणी सुचीतील प्रत्येक मुद्याच्या अनुषंगाने समर्थनिय दस्तावेजासंह परिपूर्ण अर्ज सादर करावेत.

७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२१०८०४१२३२९८५११० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(रविंद्र गुरव)

सह सचिव (उद्योग), महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा. मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
२. अपर मुख्य सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
३. अपर मुख्य सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
४. अपर मुख्य सचिव (महसूल), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई.
५. अपर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.
६. प्रधान सचिव (नवि-१) नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
७. सचिव (कामगार), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.
८. प्रधान सचिव, पर्यावरण विभाग, मंत्रालय, मुंबई.
९. प्रधान सचिव (ऊर्जा), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.
१०. सचिव, (कौशल्य विकास व उद्योजकता विकास), मंत्रालय, मुंबई.
११. प्रधान सचिव (नवि-२), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
१२. सचिव (मदत व पुर्नवसन), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई.
१३. विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, मंत्रालयासमोर, मुंबई.
१४. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, अंधेरी (पूर्व), मुंबई.
१५. महानगरपालिका आयुक्त, महानगर पालिका (सर्व)
१६. संचालक, नगररचना व मूल्यनिर्धारण, पुणे,
१७. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, मुंबई.

१८. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी (महावितरण), प्रकाशगड, वांद्रे (पूर्व),
मुंबई-४०० ०५१
१९. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (महापारेषण), प्रकाशगंगा, वांद्रे (पूर्व),
मुंबई-४०० ०५१.
२०. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत निर्माती (महानिर्माती), प्रकाशगड, वांद्रे (पूर्व),
मुंबई-४०० ०५१.
२१. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विकास अभिकरण, म्हाडा कमर्शियल कॉम्पलेक्स, २ रा
मजला, त्रिदल नगरच्या समोर, ऐरवडा, पुणे ४११ ००६.
२२. जिल्हाधिकारी (सर्व)
२३. मा. मंत्री (उद्योग) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
२४. मा. राज्यमंत्री (उद्योग) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
२५. महानिरीक्षक, नोंदणी व नियंत्रक, मुद्रांक शुल्क, पुणे.
२६. उप महानिरीक्षक, मुद्रांक शुल्क, मुंबई.
२७. मा. अध्यक्ष, विधानसभा, विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई यांचे खाजगी सचिव
२८. मा. सभापती, विधानपरिषद, विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई यांचे खाजगी सचिव
२९. मा. विरोधी पक्षनेते, विधानसभा, विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई यांचे खाजगी सचिव
३०. मा. विरोधी पक्षनेते, विधानपरिषद, विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई यांचे खाजगी सचिव
३१. उद्योग विभागातील सर्व सह सचिव/उप सचिव/कक्ष अधिकारी.
३२. कक्ष अधिकारी (म-१), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई.
३३. मुख्य सचिव यांचे वरिष्ठ स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.
३४. प्रधान सचिव (उद्योग) यांचे स्वीय सहाय्यक, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.
३५. निवड नस्ती (उद्योग-८), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.

Annexure-A

List Of Documents And Information To Be Provided By Industrial Units In The Project Report Of The Unit For Availment Of Incentives Under Maharashtra Electronic Policy-2016.

Sr.No.	ITEM
1.	Name Of The Company
2.	Legal Entity Registered in India
3.	Location Of Unit And Classification of Location As per PSI-2019
4.	Type of Project (New / Expansion / diversification)
5.	Proposed Fixed Capital Investment Details
6.	List Of Manufacturing Products
7.	Expected Investment Period Required For Unit
8.	Expected Employment Generation By The Unit (Direct And Indirect)
9.	Financial Closures
	9.1 True certified copy of the resolution, highlighting proposed products and investment schedule from different sources (term loan, unsecured loan and equity etc,
	9.2 The resolution should mention the project location and the intent to invest under SPECS
	9.3 CA Certified Copies of Annual Report for the past three years. MS Excel required
	9.4 Financial Closures (a) Term Loan <ul style="list-style-type: none"> • Sanction Letter • Loan Agreement • Appraisal Note <ul style="list-style-type: none"> • Loan Account statement (if disbursed) (b) Internal Accruals <ul style="list-style-type: none"> • Documents Supporting fund availability (c) Equity <ul style="list-style-type: none"> • Documents Supporting fund availability • Equity subscription Agreement • Commitment letters from equity providers (d) Unsecured Loan <ul style="list-style-type: none"> • Documents Supporting fund availability • Unsecured Loan Agreement (e) Commitment letters from Unsecured Loan providers
10.	Capital Expenditure Detail
	1.1 Proposed capital expenditure : Complete list of capital goods proposed to be purchased along with their quotations and purchase orders (where purchase order is issued.)

	1.2	Details of used / second hand/ refurbished plant, machinery, equipment and associated utilities (if applicable)
11.		Financial Details
	11.1	forecasted Revenue (Total and Eligible goods) split by exports, Domestic Sale (next 5 years.) MS Excel required.
	11.2	forecasted Returns (next 5 years.)- ROI and breakeven estimates with and without government support. MS Excel required.
12.		External credit rating
13.		Land Details
	13.1	Documentation showing ownership of land (leased/ owned) for the project.
	13.2	Documentation showing possession of building (leased/ owned) for the project.
	13.3	Documentation showing the location is in an industrial area.
14.		Other Details
	14.1	CA Certificate (with membership No.) showing shareholding pattern (indicating number of shares and investment)
	14.2	Self- Certificate that the applicant is not blacklisted by any Government department
	14.3	Undertaking stating the details of assistance sought/ received from Govt.of India apart from SPECS.
	14.4	Undertaking on number of proposed manufacturing set ups.
15.		Employment generation details
16.		Year wise production capacity till the project's completion.
17.		Implementation Schedule with timeline for the following activities :
	17.1	Construction of Building
	17.2	Ordering of Machines
	17.3	Receipt and Installation of Machines
	17.4	Pilot Production
	17.5	Commercial Production
18		Technology – Copy of technology agreements with technology provider (if applicable)
19		Overview of Manufacturing process along with key raw materials.